


# PAIN

काहीतरी बिघडले आहे,  
आणि त्याकडे लक्ष देण्याची  
गरज आहे, हे सांगण्याची  
शरीराची पद्धत असते.



## तीव्र वेदना

- हाडाला, स्नायुला किंवा अवयवाला इजा झाल्याने उद्भवते.
- अचानक उद्भवते आणि मर्यादित काळापुरती टिकून राहते.
- तीव्र वेदना चांगली असते कारण तिच्यामुळे शरीरात काहीतरी बिघडले आहे हे आपल्याला समजते.



## प्रदीर्घ वेदना

- चेता बिघाड झाल्याने किंवा उतीला इजा झाल्याने अनेकवेळा उद्भवते.
- सहसा 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहते आणि सहसा प्रदीर्घ आजाराशी निगडित असते.
- तीव्र वेदना हे लक्षण असते तर प्रदीर्घ वेदना हा स्वतःच एक आजार ठरतो.

जर वेदनेवर उपचार केला नाही किंवा अपुरा उपचार केला तर त्याचे बाधित व्यक्तीच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम वाईट होऊ शकतात.



## ध्येये

दैनंदिन क्रिया करता येण्यासाठी हालचालीत सुधारणा करणे.

## वेदनेवरील औषध

विविध कारणांमुळे उद्भवलेल्या प्रदीर्घ वेदना असणाऱ्या रुग्णांची तपासणी, निदान, उपचार आणि पुनर्वसन करणारी एक वैद्यकीय सुपर-स्पेशल्टी.



## पेन फिजिशियन - वेदना बरी करणारे डॉक्टर

एक सुपर-स्पेशलिस्ट जो वेदनेचे निर्धारण आणि मूल्यांकन करतो, तिचे वर्गीकरण करून तिची तीव्रता ठरवतो, आणि प्रभावीपणे उपचार करतो.

तुम्ही अशा पेन फिजिशियनना भेटायला हवे, जे सर्व प्रकारच्या वेदनांचे निदान करून त्यांवर उपचार करण्याचे कौशल्य असणारे सुपर-स्पेशलिस्ट असतील. जर,

- ▶ तुमची वेदना बरी होत नसेल, वाढत असेल, किंवा उपचारानंतर पुन्हा उद्भवत असेल.
- ▶ तुम्हाला चिंतातुर किंवा निराश वाटत असेल.
- ▶ तुम्हाला वेदनेमुळे झोपायला त्रास होत असेल.
- ▶ वेदनेमुळे तुम्हाला तुमच्या नित्याच्या क्रिया करण्यात व्यत्यय येत असेल.



Issued in Public Interest by:



Program sponsored by  
Mylan Pharmaceuticals Pvt. Ltd.  
A Viatris Company

